

∴ पृकरण - ३ रे ∴

- ३.१] प्रास्ताविक.
- ३.२] सर्वेक्षण पद्धती.
- ३.३] पथदर्शक प्रकल्पाची आवश्यकता.
- ३.४] पथदर्शक कृकल्पास उपलब्ध होणारी सामग्री.
- ३.५] पथदर्शक प्रकल्पाची रचना.
- ३.५०.१] पथदर्शक प्रकल्प - १.
- ३.५०.२] पथदर्शक प्रकल्प - २.
- ३.५०.३] पथदर्शक प्रकल्प - ३.
- ३.५०.४] पथदर्शक प्रकल्प - ४.
- ३.६] पथदर्शक प्रकल्पाचे निष्कर्ष.
- ३.७] पथदर्शक पकल्पातून तयार केलेली साधने.
- ३.७०.१] विचार प्रक्रियाचे वर्णक्रिरण.
- ३.७०.२] आंतर विचार प्रक्रिया विश्लेषण.
- ३.७०.३] विचार प्रवाह दर्शक तक्ता.
- ३.८] मुळ्य संशोधन व कार्यवाही.
- ३.९] नमुना निवड
- ३.१०] संशोधनासाठी वाचरलेली साधन.
- ३.१०.१] पाठ टाचणांची स्वर्यं मूल्यमापन श्रेणी.
- ३.१०.२] अध्यापक प्रक्रिया परिणाम कारकतेची श्रेणी.
- ३.१०.३] पाठ नियोजन वेळ्ये विचार प्रक्रिया वर्णक्रिरण.
- ३.१०.४] आंतर विचार प्रक्रिया विश्लेषण साचा.
- ३.१०] समारोप.

प्रात्ताविक -

पृथुत संशोधनाव्दारे विधार्थी शिक्षकांच्या विचार प्रक्रिया पाठ टाचण तयार करीत असतांना कशा प्रकारे चालतांत हे पहावयाचे आहे. हे संशोधन शोधक स्वल्पाचे आहे व संघास्थितीशी संबंधीत आहे. म्हणून संशोधनासाठी वर्णनात्मक पद्धतीचा वापर करणे अत्यंत योग्य आहे.

वर्णनात्मक पद्धतीमध्ये मूलभूत स्वल्पाची माहिती जमा केली जाते. ही माहिती प्रश्नावली, मुलाखत, कसोटी व घ्वनीमुद्दीत मुलाखती याव्दारे जमा केली जाते. जमा इलेल्या माहितीचे योग्य प्रकारे सारणीकरण करून ती माहिती संशोधनासाठी उपयुक्त बनविली जाते.

वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे खालील प्रकार पडतात.

- १] सर्वेक्षण पद्धती.
- २] व्यक्ती अभ्यास.
- ३] तौलनीक कार्यकरण पद्धती.
- ४] सहसंबंध व पूर्वानुमान पद्धती.
- ५] वांशिक पद्धती.
- ६] दस्तऐवज पूर्यःकरण पद्धती इ.

[भा. गो. बापट, मुळे, उमाठे.]

मात्र या अनेक पद्धतींकी सर्वेक्षण, सहसंबंध व पूर्वानुमान पद्धती ही अधिक उपयुक्त आहे. कारणे पृथुते अभ्यासाठी पाठ नियोजनाच्या काळात विधार्थ्यांच्या मनातील विविध प्रक्रियांचा व त्यातील परत्पर संबंधाचा शोध घ्यावयाचा आहे.

तर्वेष्ण पद्धती :-

तर्वेष्ण म्हणजे नमुना निवडीची शास्त्रीय पद्धती वापर्ण समस्येविषयी केलेले संशोधन होय. स्थानिक समस्या तोडविषय, मूलभूत संशोधनात माहिती पुरविषये तधं परिस्थितीतील माहिती घेणे व माहितीच्या आधार निष्कर्षप्रृत नेणे. या चार हेतुंसाठी या पद्धतीचा अवलंबंध केला जातो. तर सहसंबंध व पूर्वानुमान पद्धतीमध्ये दोन घटकांमध्यील साहचर्य शोधले जाते. माहितीच्या आधार संमस्येची उकल करता येते. सहसंबंध गुणकाच्या आधारे एका घटकाचा दुसऱ्या घटकावर पडणा-या प्रभावाची मात्रा समजून येते. म्हणून प्रस्तुत संशोधनसाठी ही पद्धती अधिक उपयुक्त ठरीविषयात आली आहे.

पर्यादर्शक प्रकल्पाची आवश्यकता :-

पर्यादर्शक प्रकल्प घेण्याचे हेतू खालील प्रमाणे आहेत.

१] नविन तंत्र :-

या संशोधनात प्रकट विचार हे नविन तंत्र वापरण्यात आले. पाठ नियोजन करीत असताना प्रत्येक कृतिच्या वेळी मनामध्ये कोणता विचार चालू आहे हे आपणास अभ्यासता येत नाही. म्हणून त्या त्या व्यक्तीस केळोवेळी तिच्या मनांत कोणतो विचार चालू आहेत हे शब्दामध्ये प्रकट केरावयास सांगितले जाते व हे शब्दांकन ध्वनिमुद्रीत केले जाते.

हे प्रकट विचार ध्वनिमुद्री केले जात असताना संशोधक प्रयोज्याला केळोवेळी विचार प्रक्रिया थांबली असेल तर प्रश्न विचार्ण योग्य

दिशा दाखून देतो.

[क्लार्क आणि पीटरसन १९८६]

हे तंत्र नविन असल्यासुळे आणि त्याचा वापर कोणीही केला नसल्याने पथदर्शक अभ्यास आवश्यक वाटला. हे तंत्र नविन असल्याने त्यासाठी लागणारा वेळ, कितीवेळा ध्वनीमुद्रण करावे लागते, बोलण्याचा वेग व ध्वनीमुद्रणाचा वेग याची घोग्य सांगण छालणे इ. अढचणीचा विचार करून पथदर्शक अभ्यास आवश्यक वाटला.

२] उपलब्ध होणारी सामुग्री

प्रकट विचार ध्वनिमुद्रीत केल्यानंतर ते ध्वनिमुद्रीत विचार कागदावर उत्सून घेतले. त्यातून विचारांचे विश्लेषण कसे करावयाचे, त्यांचे कर्णकिरण कसे करावयाचे यासाठी पथदर्शक अभ्यास आवश्यक वाटला. म्हणून पथदर्शक अभ्यासाची स्परेषा खालील प्रमाणे ठरविली.

एकच एक पथदर्शक प्रकल्प न घेता चार छोटे छोटे पथदर्शक प्रकल्प घेण्यात आले.

- १] अध्यापक महाविद्यालयात प्रशिक्षण घेणारे दोन विद्यार्थी शिक्षक.
- २] प्रशिक्षण घेतलेले परुंतु अनुभव नसलेले दोन शिक्षक.
- ३] अनुभवी शिक्षक सध्या जे व्यवसायात आहेत असे दोन शिक्षक.
- ४] अध्यापक महाविद्यालयात प्रशिक्षण घेणारे दोन विद्यार्थी शिक्षक.

पथदर्शक प्रकल्पाची कार्यवाही :-

हे तंत्र भारतीयांना नविन असल्याने प्रथम विद्यार्थी शिक्षकांना पाठ

प्रकल्प :-

पथदर्शक अभ्यासाची रचना :-

पथदर्शक अभ्यास करण्याताठी प्रथम महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी घेण्याचे ठरविले. त्याताठी तेथील प्राचार्यांची पूर्व परवानगी घेऊ जे विद्यार्थी अशा अभ्यासासाठी इच्छुक आहेत अशा दोन विद्यार्थ्यांची निवड केली.

पथदर्शक प्रकल्पाची कार्यवाही :-

हे तंत्र भारतीयांना नविन असल्याने प्रथम किंद्यार्थी - शिक्षकांना पाठ नियोजन करीत असताना येणारे क्विार प्रकट करून धकनीमुद्रण कसे करावयाचे ते स्पष्ट केले. त्या किंद्यार्थ्यांचे २/३ पाठ शाळांमधून झालेले होते. हे पाठ नियोजन त्यांनी त्यांना घटक मिळाल्याबरोबर करावयाचे आहे हे स्पष्ट केले. पाठ

नियोजन करताना घटकानुसार व विषयाशानुसार कसे विचार मनात येत जातील तसे तसे ते शब्दात प्रकट करावयाचे व त्याचे ध्वनिमुद्रण करावयाचे हे स्पष्ट केले. त्यापूमाहे त्या इच्छूक विद्यार्थी शिक्षकाचे पाठ लागल्या-नंतर त्याच्या सोयीनुसार त्याच्या महाविद्यालयातील एका वर्गितीलीमध्ये संशोधिकेने त्या विद्यार्थी शिक्षकाच्या पाठ नियोजनाच्या वेळच्या विचाराचे ध्वनिमुद्रण केले. पस्तीस मिनीटांच्या एका पाठाचे नियोजनाचे विचार ध्वनिमुद्रीत करावयास तीन तास लागले. त्याच्याबरोबर त्या विद्यार्थी शिक्षकाला पाठ टाचणाचे ही लेखन करावयास सांगितले व ते पाठ टाचण संशोधिकेने स्वतःकडे ठेवून घेतले.

अशाच प्रकारे द्वितीया इच्छूक विद्यार्थी शिक्षकाचे ही पाठ नियोजनाच्या वेळचे विचार ध्वनिमुद्रीत केले व पाठ टाचण लेखन करून घेतले.

पथदर्शक प्रकल्प १ च्या आधारे पुढील निष्कर्ष प्राप्त झाले.

- १] एका पाठाच्या नियोजनाच्या वेळच्या विचाराचे ध्वनिमुद्रण करण्यास सर्वसाधारणपणे तीन तास इतका वेळ लागतो.
- २] नविन विद्यार्थी शिक्षक थांबून थांबैन विचाराचे शब्दांकन करतात.
- ३] विद्यार्थी शिक्षकांच्या विचारात ढंड पडल्यास शिक्षक प्रशिक्षकांस झ प्रश्न विचारास ठिंवा हस्तक्षेप करून प्रकट विचारास चालना घावी लागते. अशासारखे प्रश्न विचारावे लागले.

प्रकल्प - २ , कार्यवाही :-

अनुभवी शिक्षकाचे प्रकट विचार :-

विद्यार्थी शिक्षकांच्या प्रकट विचारांच्या ध्वनिमुद्रणास लागणारा वेळ

पाहून शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परंतु अनुभव नाही आशा शिक्षकां-
बाबतीत वेळेच्या व तंत्राच्या कार्यपद्धतीबाबत कांही फरक पडतो का १
हे पहाण्याताठी द्वितीय प्रकल्प हाती घ्यावा लागला. याताठी बी.एड.
पूर्ण केलेले व शिक्षणास्त्र विभाग, शिवाजी विधापीठ येथील सम.एड.
कार्तील स्वेच्छेने सहभागी होणा-यां दोन विधार्थ्यांची निवड केली.
त्यानंतर त्यांना त्यांच्या सवडीनुसार पाठ घटक दिला व पस्तीस
मिनीटांचे पाठाताठी पाठ नियोजन करीत आताना त्याच्या मनात
येणारे विचार ध्वनिमुद्रीत केले. याचबरोबर त्यांच्याकडून पाठ
टांचणही लिहूष घेतले. अनुभवी शिक्षकांचे प्रकट विचार ध्वनिमुद्रीत
केल्यानंतर खालील निष्कर्ष काढले.

निष्कर्ष :-

- १] अनुभवी शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारावे लागतात.
- २] ध्वनिमुद्रणाचा वेळ साधारणतः एक ते दोन तास लागला.

अनुभवी शिक्षकाच्या पाठ नियोजनाच्या वेळच्या विचाराचे प्रकट
विचाराचे ध्वनिमुद्रण केल्यानंतर त्यांनाही विचाराचे विद्यार्थी शिक्षकांच्या
प्रमाणेच सूचना घाव्या लागल्या व वारंवार हस्तषेप वाढल्याने अनुभवी
शिक्षकांच्या बाबतीत वेळेच्या व तंत्राच्या बाबतीत कांही फरक पडतो का १
हे पहाण्याताठी तीसरा प्रकल्प हाती घ्यावा लागला.

प्रकल्प ३ रा - अनुभवी शिक्षकांचे प्रकट विचार कार्यवाही :-

याताठी अनुभवी शिक्षकांना प्रस्तुत संशोधनाताठी सहकार्य करण्याची
विनंती केली. जे शिक्षक उत्ताही होतेआशापैकी दोन शिक्षकांची निवड

निवड केली व त्यांना त्यांच्या सवडीची वेळ विधास्न घेतली. व त्या त्यां वेळेस संशोधिकेने तेथे जावून धवनिमुद्रण करण्यास हजर झाली. त्यानंतर सकेका शिक्षकांच्या वेळेनुसार घटक देऊन पाठ नियेजन करण्यास शिक्षकांना किंवंती केली. त्यावेळचे घेणारे विचार पुकट करण्यास सांबून धवनिमुद्रण केले. त्यातून खालील निष्कर्ष काढले.

- १] हे तंत्र अनुभवी शिक्षकांनाही नवीन असले तरी त्यांना वारंवार सूचनां घाव्या लागल्या नाहीत.
- २] अनुभवी शिक्षकांच्या विचारात सुरंगता आढळली.

हे तीन प्रकल्प पूर्ण केल्यानंतर पुन्हा विद्यार्थी शिक्षकांच्या बाबतीतील घौथा प्रकल्प हाती घेण्याचा मुख्य उद्देश विचार प्रक्रियेचे विश्लेषण करण्योसाठी गट पथदती तयार करणे हा होता. यापूर्वीच्या तीनही प्रकल्पातून उपलब्ध झालेल्या माहितीचा देणील घेये उपयोग करण्यात आला.

प्रकल्प - ४ था :-

विद्यार्थी शिक्षकांचे पुकट विचार कार्यवाही :-

घौथ्या पथदर्शक अभ्यासासाठी कै. बाबासाहेब बराडे महाविद्यालयातील विद्यार्थी घेण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम तेथील प्राचार्यांची पूर्व परवानगी घेऊन जे विद्यार्थी अशा संशोधन अभ्यासासाठी इच्छुक आहेत अशा दोन विद्यार्थ्यांची निवड केली.

कार्यवाही - पुकट विचार हे तंत्र त्या विद्यार्थी शिक्षकांनाही नीवन

असल्याने त्यांना पृथम त्याची सरोल माहिती दिली. व त्यांना पूर्वी केलेले ध्वनिमुद्रण ऐकविले. व त्यांना जेव्हा त्याचे पाठ शाळामधून लागतील तेव्हा घटक मिळाल्यानंतर पाठ नियोजन करावयाचे असते तेव्हा त्यांच्या पाठांच्या वेळा विचारावून घेतल्या व त्यांच्या वूसोऱ्हने ध्वनिमुद्रण केले. त्याचबरोबर पाठ टाचण्ही लिहून घेतले. ध्वनिमुद्रण पूर्ण झाल्यानंतर त्या ध्वनिमुद्रणाचे मधून निरिक्षण केले व खालील निष्कर्ष काढले.

- १] विद्यार्थी शिक्षकांना प्रकट विचार तंत्र नविन असल्याने संशोधिक्लेला वारंवार हस्तक्षेप करावा लागत होता.
- २] विद्यार्थी शिक्षकांच्या विचारामध्ये सुसंगता दिसून आली नाही.
- ३] स्करेषीय पाठ नियोजनापूर्माणे विद्यार्थी शिक्षक विचार करीत नाहीत. आशयाचा उल्लेख विवेचनाच्या संदर्भात करतात. येथे उघीष्ट लिहितं किंवा आशय लिहीन असे ओङ्कारे उल्लेख प्रकट विचारात येतात.

या पथदर्शकाच्या अभ्यासावरूप खालील मुख्य निष्कर्ष मिळतात.

निष्कर्ष :-

- १] विद्यार्थी शिक्षकांच्या ध्वनिमुद्रणास साधारणतः दीड ते दोन तास लागतात.
- २] प्रकट विचार हे तंत्र नविन असल्याने त्यांना विचार सांगता आले नाहीत.
- ३] अनुभवी शिक्षकांना वारंवार प्रूशन विचारावे लागतात व हस्तक्षेप वाढतो.

४] अनुभवी शिक्षकांच्या तुलनेत अनुभवी शिक्षकांच्या विचारात सुसंगता आढळते.

या पथदर्शक अभ्यासावर्णपुढील जी सामुग्री उपलब्ध झाली त्याचा उपयोग आणा स्वस्याच्या सामुग्रीची विश्लेषण पद्धती ठरविण्यातही करण्यात आला. पथदर्श प्रकल्पातील सर्व उपलब्ध सामुग्री आधारे विचार विश्लेषण गटपद्धती विकसित केली याची सवित्तर माहिती संशोधनाची साधने यांचा विभागात केलेली आहे.

पथदर्शक प्रकल्पातून सामुग्री विश्लेषण व अर्थ निवाचिनाची दिशा देखील निश्चित झाली. विश्लेषणासाठी वापरलेल्या गट पद्धतीच्वारे जी सामुग्री उपलब्ध झाली त्याचे अर्थ निवाचिन करण्यासाठी केंद्रेगळ्या पद्धतीचा विचार करून फ्लॅडसनी [१९७३] आंतरक्रिया विश्लेषणासाठी वापरलेली पद्धती वारण्याचेही निश्चित केले. फ्लॅडसनी वापरलेल्या तंत्रांत प्रृत्येक विचार प्रक्रियेवर किती भर दिला जातो. त्याचबरोबर त्यांचा विचार प्रक्रिया कोणत्या क्रुमाने येतात हे ही स्पष्ट होते. त्यामुळे ही पद्धती वापरल्याने पाठ नियोजनात घडणा-या विचार प्रक्रियाचे विश्लेषण करताना कोणत्या विचारानंतर कोणता विचार आला हे समजते. तसेच संबंधीत विद्यार्थी शिक्षक किती वाक्ये बोलाला किंवा त्यांच्या मनात रुक्ण किती विचार आले त्यांची संख्या सुध्दा लक्षात येते. आणा स्वस्याच्या साच्याया एक नमुना आकूक्ति क्रमांक ३.१ मध्ये दिलेला आहे.

आंतर विचार प्रक्रिया तिश्छेबण राजा (गैड्रीकर)

	१. सञ्ज्ञना सवर्तन	२. विषय विवेचन	३. विषयांश समारोप	४. वल्लटी सवर्तन सभा	५. विषय विवेचन सभा	६. दस्तावेज विवेचन सभा	७. पर्यायी कृति	८. अशाव्विक कृति	९. प्रतिसाद	१०. नियोजन	११. प्रयोजन	१२. एकुण
१. सञ्ज्ञना सवर्तन	२		१		१							४
२. विषय विवेचन		११	३		१	३						१९
३. विषयांश समारोप	१	३	३	१		२	२	१				१३
४. सञ्ज्ञना सवर्तन सभा			१	१								३
५. विषय विवेचन सभा		२			१							३
६. समारोप		१				३			४			८
७. पर्यायी कृति			१				३	१				५
८. अशाव्विक कृति	१		२					१	१			५
९. प्रतिसाद		१	२					१	१			६
१०. नियोजन										०		
११. प्रयोजन										०		
१२. एकुण	४	१९	१३	३	३	८	१३	५	६	०	०	६६


आकृति असांक ३.१

या आकृति निरिष्णावस्तु पुढील माहिती निले.

- १] पाठामध्ये विद्यार्थी शिक्षक स्कूण ६६ विचार प्रदर्शित करतो.
- २] तज्ज्ञता प्रृष्ठनाये विचार ६ टक्के करतो.
- ३] विषय विवेचनाये विचार २८ टक्के करतात.
- ४] विषयांश समारोपाचा विचार २० टक्के करतात.

- ५] विषय विवेचनाचे प्रश्नांचा विचार ४ टक्के करतात.
- ६] मूल्यमापन आढाव्याचे विचार १२ टक्के करतात.
- ७] विद्यार्थी प्रतिसादाचा विचार ९ टक्के करतात.
- ८] पर्यायी कृति व आाब्दिक कृतिचा विचार ५ टक्के करतात.
- पाठ नियोजनातील विचारांचा प्रवाह तक्ता पुढील प्रमाणे आकृति क्र. ३.२ मध्ये दाखविल्याप्रमाणे करता येतो.

पाठ नियोजनातील विचार प्रक्रिया प्रवाह तक्ता



निरीक्षण :-

आकृति क्र. ३.३ मधील चक्रांचे निरीक्षण केले असता असे दिसून घेडल की त्यामध्ये घडणा-या क्रियांचे दोन प्रकारचे प्रवाह दिसतात. त्यावरूप

आंतर विचार प्रक्रियांचे पूर्ण व अपूर्ण असे दोन प्रवाह दिसतात.

पूर्ण चक्र :-

एका विचार घटकापासून सुस्वात कर्त्त्व पुन्हा त्या घटकापृत येण्याची प्रक्रिया म्हणजे पूर्ण चक्र तयार होते.

उदा. आकृति क्र. ३.२ मध्ये १-३-८-१ हे पूर्णचक्र आहे. म्हणजे

१] सज्जता प्रवर्तन या घटकापासमन चालू झालेला विचार

२] विषयांश या घटकाकडे येतो तेथेन तो

३] या अभाबिक कृति घटकाकडे येतो

४] यानंतर पुन्हा तो सज्जता प्रवर्तन या घटकाकडे येतो. यापुमाणेच अपूर्ण चक्रांची व्याख्या केली आहे.

अपूर्ण चक्र :-

एका विचार घटकांपासून सुस्वात होऊन पुन्हा त्या घटकापर्यंत येण्याची क्रिया घडत नसेल तेव्हा ते अपूर्ण चक्र आहे. आकृति क्र. ३.२ मध्ये दाखविल्या-प्रमाणे १-३-७ हे अपूर्ण चक्र आहे.

उदा. सज्जता प्रवर्तन पासून सुरु झालेली विचार प्रक्रिया विषयांश समारोपाकडे जाते तेथेन ती अभाबिक कृतिकडे जाऊन तेथेच थांबते. म्हणजेच पुन्हा सज्जता-प्रवर्तन या घटकाकडे जात नाही त्यामुळे ते अपूर्ण विचार प्रक्रिया चक्र होते.

दीर्घ / लघु चक्र :-

प्रवाह तक्त्यांवस्त्र मिळणा-या स्कूण पूर्ण चक्रांच्या संख्येतील विचार घटकांचे मध्यमान काढले व त्या मध्यमानाच्या पेक्षा जास्त विचार घटक असलेली चक्रे दीर्घ पूर्ण चक्रे होय व मध्यमानाच्या पेक्षा कमी विचार घटक असलेली चक्रे लघुपूर्ण चक्रे होय.

येत्र हे विचार घटकांचे मध्यमान ५ असल्याने ज्या विचार चक्रामध्ये ५ घटकांपेक्षा अधिक विचार घटक येतात त्यांना दीर्घ्यके व ज्या चक्रामध्ये ५ पेक्षा कमी चक्रे येतात त्यांना लघुचके असे म्हटले आहे. म्हणजे प्रवाह त तक्त्यावस्थ आपणास खालील चार प्रकारची चक्रे मिळतात.

- १] पूर्ण दीर्घ चक्र
- २] पूर्ण लघु चक्र
- ३] अपूर्ण दीर्घ चक्र
- ४] अपूर्ण लघु चक्र

या चार प्रकारच्या चक्रावस्थ मिळालेल्या निश्चित असे निष्कर्ष काढता येतात.

वरील प्रवाह तक्त्यावस्थ मिळालेल्या चक्रांच्या सहाय्याने पथदर्शक ग्रंथाताठी निवडलेल्या पाठनियोजनाचे मूल्य मापन केले असता पुढील निष्कर्ष काढण्यात आले.

निष्कर्ष :-

१] पाठ नियोजनात विचार करतांना विद्यार्थी शिक्षक नियोजन व प्रयोजन यांचा विचार करीत नाहीत.

२] पाठ नियोजनाचा विचार करीत असतांना विद्यार्थी शिक्षक विवेचनावर २०% विचार करतात.

३] मूल्यमापन आढावा या तमारोपाच्या घटकांवर १२% विचार करतात.

४] विद्यार्थी प्रतिसाद या घटकांवर ९% विचार प्रकट करतात.

५] विषय विवेचन, विषयांश समारोप, पर्यायी कृति, अशाब्दिक कृति हे विचार घटक एकमेकांना जोडलेले आहेत.

थोडक्यात हे छोटे छोटे पथदर्शक प्रकल्प राबविल्यानंतर खालील पद्धती निश्चित करण्यात आल्या.

- १] पाठ नियोजनाताठी विचार विश्लेषण पद्धती.
- २] विचार वर्गीकरणावर आधारीत "आंतर विचार प्रक्रिया विश्लेषण साचा" [मॅट्रीक्स] निर्मिती.
- ३] विचार प्रवाहाची पूर्ण, अपूर्ण, दीर्घ व लघु अशा चक्रांमध्ये वर्गीकरण पद्धती.

या पाश्वर्भूमीच्या आधारे मुख्य संशोधन हाती घेण्यात आले.

मुख्य संशोधन व कार्यपद्धती.

मुख्य संशोधनाची कार्यपद्धती दोन विभागांमध्ये विभागली ढेली होती.

- १] पाठ नियोजन करीत असतांना विद्यार्थी शिक्षकांचे पुकट विचारांचे ध्वनीमुद्रण.
- २] पाठ नियोजन केलेल्या विद्यार्थी शिक्षकांचे त्याच पाठाचे प्रत्यक्ष वर्गांविधापनाचे निरीक्षक.

नमुना निवड :-

शैक्षणिककंतंशोधनात न्या.दशाचा विचार मूलभूत आहे. शैक्षणिक संशोधनांत शिक्षणाशी संबंधीत अशी संपूर्ण जनसंख्या समोर असली तरी तिया अभ्यास करणे शक्य नसते म्हणून संपूर्ण जनसंख्येचे प्रतिनिधीत्व करू शकणा-या लहान गटाच्या अभ्यासावरूप संपूर्ण जनसंख्येच्या वर्तनाबद्दल पूर्वानुमान काढणे शक्य असते त्यामुळे न्यादर्श निवडीमध्ये तीन टप्पे घेतात.

- १] विश्व
- २] जनसंख्या
- ३] नमुना

विश्व :- विश्व म्हणजे ज्या घटकाविषयी निष्कर्ष काढावयाचे आहेत असे अस्तित्वात असलेले सर्व घटक मिळून होणारा संच.

प्रस्तुत संशोधनात विद्यार्थी-शिक्षक म्हणता येतील आणा बी. एड, डी. एड महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी हे विश्व म्हणता येईल.

जनसंख्या :- न्यादर्श अभ्यासात ज्यांच्या विषयी निष्कर्ष काढावयाचे असतात त्या सर्व व्यक्तिंच्या किंवा वस्तूंच्या समूहाला जनसंख्या म्हणतात.

प्रस्तुत संशोधनात शिवाजी विद्यापीठांतर्गत शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक म्हणजे जनसंख्या होय.

न्यादर्श :- न्यादर्श म्हणजेच नमुना. नमुना म्हणजे जनसंख्येच्या लक्ष्याविषयी पूर्वानुमान काढण्याकरीता संपूर्ण जनसंख्येतून निवडलेल्या व्यक्तिकिंवा वस्तूंचा लहान संघ.

नमुन्या बाबत काढलेले निष्कर्ष त्या त्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांना लागू पडतीलच शिवाय त्या जनसंख्येप्रमाणे वैशिष्ठ्य असलेल्या इतर जनसंख्यानाही लागू पडतील.

प्रस्तुत संशोधनाताठी विद्यार्थी शिक्षकांच्या नमुना निवडीसाठी कै. बाढासाहेब उराडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय कोळ्हापूर यांच्या प्राचार्याच्या संमतीने महाविद्यालयांची निवड केली.

या महाविद्यालयातील ८० विद्यार्थी पैकी १५ विद्यार्थी हे अनुभवी असल्याने ते कगळे ६५ विद्यार्थ्यांच्या पद्धतीनुसार कर्गीकरण केले. अध्यापन पद्धतीपैकी हिंदी व इंग्रजी कगळून राहिलेल्या पांच अध्यापन पद्धतीच्या विद्यार्थी गटांतून या इच्छिक पद्धतीने ३/३ विद्यार्थ्यांची निवड केली. या १५ विद्यार्थी-शिक्षकांना संशोधन कायर्ति सहभागी होण्याविषयी संमती विचारण्यात आली. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी ती दिली.

संशोधनाताठी वापरलेली साधने

प्रस्तुत संशोधनाताठी खालील साधने वापरण्यात आली.

- १] पाठ टाचणाची स्वयंमूल्यमापन श्रेणी
- २] अध्यापक परिणाम कारकतेची मापन श्रेणी
- ३] पाठ नियोजनाची विचार प्रक्रिया कर्गीकरण गट पद्धती.

A
11875



१] पाठ टांचणाची स्वयंमूल्यमापन श्रेणी

हि श्रेणी श्री सुरवसे सम.पी व श्री पाटील बी. डी. यांनी तयार केली.

या श्रेणीमध्ये पाठ टांचण बरोबर आहेत की नाही हे पाहता येते

या श्रेणीमध्ये चाढीस निकषांचा समावेश असून त्यासाठी पाच बिंदू असणारी पदानिश्चयन श्रेणी .

त्यानुसार स्कूण २०० गुणांचे मूल्यमापन होते. पाठ टांचणात श्रेणी-नुसार ८० टक्के गुण मिळाले तर ते प्रमाणित मानले जाते.

तदर श्रेणीनुसार निकषांची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे.

निकषांची विभागणी

१] पाठ डांचणातील प्राथमिक माहिती	१ निकष
२] अपेक्षीत पूर्व ज्ञानासाठी	१ निकष
३] प्रारंभाशी संबंधीत	६ निकष
४] हेतू कथनाशी संबंधीत	३ निकष
५] उददीष्ठे व स्पष्टीकरणे विषय विवेचनसंबंधीत	६ निकष
६]]] पाठ्यवस्तू संदर्भात	४ निकष
७] आधारपृणाली संबंधीत	२ निकष
८] शैक्षणिक अनुभूतीसाठी	५ निकष
९] मूल्यमापना संबंधीत	५ निकष
१०] समारोप	१ निकष
११] फलक लेखन व सांगड घालणे	५ निकष
१२] स्वच्छता व टापटीपीचे लेखन	१ निकष

स्कूण - ४० निकष

अशा या चाढीस निकषांचे वर्णन पाच बिंदू असणाऱ्या पदनिश्चयन श्रेणीद्वारे पाठ टाचणांचे मूल्यमापन केले.

पदनिश्चयन श्रेणी :-

- १] पूर्ण अभाव किंवा अत्यल्प प्रमाण.
- २] कोंही प्रमाणात कींवा साधारण .
- ३] ब-याच प्रमाणात.
- ४] खूप प्रमाणात किंवा बहुतांशी.
- ५] परिपूर्ण.

असे पांच बिंदू असून पृथेकास अनुकूमे १, २, ३, ४, ५ असे गुण देता येतात. योग्य त्या रकान्यात / अशी खूण कस्न तर्वात शेवटी सर्व घटकांचे गुण मोजल्यानंतर स्कूण गुण मिळून पाठाचे मूल्यमापन करता येते. व त्यावर्स्न टक्केवारी काढता येते. पाठनियोजनाची स्वयंमूल्यमापन श्रेणी परिशिष्ठात जोडली आहे .

२] अध्यापक परिणाम काहकतेची मूल्यमापन श्रेणी :-

ही श्रेणी. डॉ. अनील माळवणकर व डॉ. अनंत जोशी यांनी तयार केली आहे.

या श्रेणीमध्ये १८ वर्तन घटकांचा समावेश असून त्यांचे मूल्यमापन पांच बिंदू असणा-या श्रेणीने केले जाते. तसेच पृथेक शिक्षक वर्तन घटकाबरोबरच विद्यार्थी वर्तन घटकाचेही मूल्यमापन केले जाते. ते तीन बिंदू असणा-या पदनिश्चयन श्रेणीने करतात. असे स्कूण १० टक्के गुणांचे शिक्षक वर्तनाचे मूल्यमापन होते. व १० टक्के गुण हे विद्यार्थी शिक्षकाच्या रुद्धीत वर्तनासाठी असतात. असे हे वगाईयापनातील शिक्षक वर्तनांचे १०० गुणांचे मूल्यमापन केले जाते.

ही मूल्यमापन श्रेणी परिशिष्ठात जोडली आहे .

३] पाठ नियोजनातील विचार प्रक्रिया कर्गीकरण गटपद्धती :-

ही कर्गीकरण पद्धती पथदर्शक प्रकल्पाच्या अभ्यासावर्ण मुख्य संशोधनासाठी तयार केली आहे. याचा उल्लेख पथदर्शक प्रकल्पाच्या वर्णनात केलेलाच आहे. पथदर्शक प्रकल्पात समाविष्ट केलेल्यांची विद्यार्थी-शिक्षकांचे प्रकट विचार ध्वनिमुद्रीत केले व ते कागदावर उतरवून घेतले. या उतरावर्णनात काढलेल्या विचारांचे विश्लेषण कसे करता येईल याचा शोध घेऊन कर्गीकरणाताठी केगवेगळे घटक पाडले.

विचार प्रक्रियांचे कर्गीकरण :-

पाठ नियोजन करीत असतांना चालणा-या विचार प्रक्रिया पहाण्यातपठी विद्यार्थी-शिक्षक प्रत्यक्ष पाठ नियोजन करत असताना त्यांच्या मनात येणारे विचार ध्वनिमुद्रीत कसे करावयाचे त्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. व नंतर त्यांचे विचार ध्वनिमुद्रीत केले. या ध्वनिमुद्रीत साहित्याचा अभ्यास करून विधार्थ्यांच्या विचारांचे केगवेगळे घटक पाडले. कर्गीकरण चालु असताना प्रामुख्याने दोन कृती दिसून येतात. त्या म्हणजे :-

१] कर्ग अध्यापनात अंतर्भूत असलेल्या कृति.

२] कर्ग अध्यापनात अंतर्भूत नसलेल्या कृति.

या दोन्ही कृतींचा पाठ नियोजनात विचार होतो.

कर्ग अध्यापनात अंतर्भूत असलेल्या कृती मध्ये आणखी तीन विभाग पडतात.

१०.अ] शिक्षकांच्या रचनात्मक कृति.

१०. ब] शिक्षकांच्या अपेक्षात्मक कृति.
 १०. क] विद्यार्थ्यांच्या प्रुतिसादात्मक कृति.
 १०. ड] शिक्षकांच्या असार्विक कृति.

शिक्षकांच्या रचनात्मक कृति म्हणजे ज्या, कृति मुळे नविन रचना मांडणी करण्यास मदत होते अशा कृति होय. त्यामध्ये शिक्षकाच्या कृति या सज्जता प्रवर्तक विषय, विषय विवेचन विषयक किंवा पाठ्य मुद्दाच्या समारोपात्मक सारांशात्मक कृति येतात. म्हणून शिक्षकांच्या रचनात्मक कृति या खालील प्रमाणे सांगता येतील .

- १ अ. १] रचनात्मक कृति - सज्जता प्रवर्तन.
 १ अ. २] रचनात्मक कृति - विषय विवेचन.
 १ अ. ३] रचनात्मक कृति - समारापे.

शिक्षकांच्या अपेक्षात्मक कृति म्हणजे ज्या कृतिमुळे शिक्षक विद्यार्थ्यांकडून कांही अपेक्षा करीत असतात अशा प्रश्नवाचक कृति सांगता येतील . यामध्ये खालील कृति सांगता येतील .

- १ ब. १] अपेक्षात्मक कृति - सज्जता प्रवर्तन प्रश्न.
 १ ब. २] अपेक्षात्मक कृति - विषय विवेचन. प्रश्न.
 १ ब. ३] अपेक्षात्मक कृति - मूल्यमापन, स्वाध्याय, संपूर्ण आढावा.

 १ क. - शिक्षकांच्या अपेक्षात्मक कृति झाल्यानंतर त्यांना प्रुतिसाद म्हणून विद्यार्थीं कृति घडतात त्या म्हणजे प्रुतिसादात्मक कृति होय.

१ ड. शिक्षक व्याप्ति करणा-या अशाब्दिक कृतिंचा पिचार अशाब्दिक कृतिंत होतो.

२] वर्ग अध्यापन अंतर्भूत कृतिच्या शिवाय आणखी कांही कृति शिक्षकाता करण्या लागतात. त्या प्रत्येक व्याध्यापनात अंतर्भूत नसतात. परंतु पाव नियोजन करीत असताना त्यांचा विचार केला जातो. अशी कृति म्हणजे .

२ भ.] नियोजनात्मक कृति - नियोजना संदर्भातील कृति . उदा. - ऐथे विषयांश लिहीन, उधीष्ठे लिहीन इ.

२ ब.] प्रयोजनात्मक कृति - एखादी कृति का करावयाची याची कारणे स्पष्ट करणारी कृति .

या सर्व कृतिंचा आपण एका दृष्टीधेपात खालील आराखडयावरून पाहू शकतो .

:: पाठ नियोजनातील शिक्षक कृति ::

व्याध्यापनात अंतर्भूत असलेल्या शिक्षक कृति.

व्याध्यापनात अंतर्भूत असलेल्या विधार्थी कृति.
[९]

व्याध्यापनात अंतर्भूत नसलेल्या शिक्षक कृति .

रचनात्मक कृति. अवेषात्मक कृति अशाब्दिक कृति.
[८]

नियोजनात्मक कृति प्रयोजनात्मक कृति-
[११]

सज्जता विषय सारांश सज्जता विषय मूल्यमापन.
प्रवर्तन. विवेषन विषयांश प्रवर्तन. विवेषन. त्वाद्याय
प्रश्न. प्रश्न. प्रश्न. समारोप.

नियोजन पर्याप्ती कृति.
[१०] [७]

या कृतिची अलगता दाखविण्यासाठी प्रत्येक कृतिचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे देता येईल .

१] सज्जता प्रवर्तन :-

या कृतिमध्ये शिक्षकाला विशिष्ठ रचना करावी लागते. म्हणून ती रचनात्मक कृति व शिक्षक त्या स्वतः करतो म्हणून शिक्षक कृति म्हणात. यामध्ये सज्जता प्रवर्तन या स्वाध्याय या अपेक्षात्मक कृति खालील प्रमाणे सांगता येतील .

१] अपेक्षात्मक कृति - सज्जता प्रवर्तन पूर्ण.

२] अपेक्षात्मक कृति - विषय विक्रेतन पूर्ण.

३] अपेक्षात्मक कृति - मूल्यमापन, स्वाध्याय, संपूर्ण आढावा.

आता शिक्षकांच्या अपेक्षात्मक कृति इत्यानंतर त्यांना प्रतिसाद म्हणून विधार्थी कृति घडतात. त्या विधार्थी कृति म्हणजे प्रतिसादात्मक कृति होय.

या कृतिच्या शिवाय आणखी कांदी कृति शिक्षकाला कराव्या लागतात. त्या म्हणजे प्रत्यक्ष कार्यापनात अंतर्भूत नसतात . परंतु पाठ नियोजन करीत असता त्यांचा विचार केला जातो. अशा कृति म्हणजे :-

१] नियोजनात्मक कृति.

२] प्रयोजनात्मक कृति .

या कृतिची अलगता दाखविण्यासाठी त्या त्या कृतिच्या विषयीचे स्पष्टीकरण पाहू .

रचनात्मक शिक्षक कृति संज्ञता प्रवर्तन :-

या कृतिमध्ये शिक्षकाला विशिष्ठ रचना करावी लागते. म्हणून ती रचनात्मक व शिक्षक संवतः करतो म्हणून शिक्षक कृति म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने संज्ञता प्रवर्तन या कृतिचा समावेश होतो.

संज्ञता प्रवर्तन :-

प्रारंभीच मुलांच्या मनात योग्य कल्पना किंवा विचार शक्ती निर्माण करून त्यांना पाठाकडे वळविणे महत्वाचे असते. अध्ययन अध्यापन कृतिमध्ये मानसशास्त्रीय व अनुभवावर आधारीत आे दिलेल्या अनुभवांमुळे अध्ययन अधिक चांगले होते. नविन विषय प्रतिपादनापूर्वी विधार्थ्यांची योग्यती मानसिकता तयार करणे म्हणजे प्रारंभ होय. अध्यापनासाठी निवड-लेल्या विषयाला अनुस्पृष्ट असाच पाठाचा प्रारंभ हवा. त्यायोगे विधार्थ्यांची मन अध्ययनाकडे वळविणे, त्यांना अध्ययनासाठी उपयुक्त करणे शक्य होते. पाठाच्या प्रारंभाचा हाच मुख्य हेतू असतो. पाठाचा प्रारंभ पूर्वनुभव जागृत करून नव्या अनुभवांचा निकट संबंध जोडणारा असेल तर नवा अध्ययन अनुभव तुटक हावणारा नाही. यासाठी पूर्वज्ञानाशी त्याचा प्रारंभाचा संबंध जोडणे आवश्यक आहे. ह्या प्रारंभ जोडण्याच्या क्रियेलाच संज्ञता प्रवर्तन म्हणून आहे.

यामध्ये पूर्व ज्ञानाचा संबंध नविन ज्ञानाशी जोडलेला असतो. उदा. पाचवीला प्राणवायू या घटकाचे अध्यापन करावयाचे आहे तर यासाठी त्याचे पूर्वज्ञान आपणास माहित असणे आवश्यक आहे. ते म्हणजे प्राणी श्वसन करतात हे त्यांना माहित आहे. पाण्यामध्ये मनुष्य किंवा प्राणी गुदमरतात. हे त्यांना माहित आहे. आता यासाठी संज्ञता

पूर्वतन असे करता येही , की १] आज तुम्ही पेपरमध्ये दोन लहान मुले पाण्यात छाडून मरण पावल्याची बातमी वाचली असेलच.

- २] भोपाळच्या वायुगळीच्या दुर्घटनेत अनेकजण गुदमर्लन गेले .
- ३] आपण आपले नाक दाढून धरले तर जास्त वेळ दाढून धरता येत नाही .

यावर्लन मुलांना शवतनाला आवश्यक वायूची कल्पना देता येते .

शिक्षकाच्या या रचनात्मक कृतिला जोडूनच शिक्षकाची अपेक्षात्मक कृति असणारं आहे. त्यामध्ये शिक्षक सज्जता प्रवर्तनावरील प्रश्न विचारतो. व कृति अपेक्षात्मक शिक्षक कृति मध्ये जाते .

अपेक्षात्मक शिक्षक कृति सज्जता प्रवर्तन प्रश्न :-

यामध्ये सज्जता प्रवर्तनात्मक प्रश्न असतात. उदा. वरील सज्जता प्रवर्तनाला अनुसरून प्रश्न येतील .

- १] बातमीमधील मुले छुडाल्याने मरण का पावली १
- २] भोपाळच्या वायु गळीच्या दुर्घटनेत गुदमर्लन जाण्याचे कारण काय असावे १
- ३] नाक दाढल्यावर फारे वेळ नाक तोँड बंद कां करतां येत नाही १

रचनात्मक सज्जता प्रवर्तन कृतिमध्ये प्रेरणा हेतू कथन याचाही अंतर्भाव होतो .

उदा. - गुदमरल्यामुळे माणसाचा मृत्यु होतो. म्हणजे शवतनासाठी आवश्यक असणारा वायू त्याला मिळत नाही. अशा वायू म्हणजे " प्राणवायू" त्याचा आज आपण छळ्यास करणार आहोत . कारण तो आपल्या जीवनाला अत्यावश्यक आहे. हे हेतू कथन झाले .

२] रुचनात्मक शिक्षक कृति - विषय - विवेचन .

सज्जता प्रवर्तन, प्रेरणा, हेतु कथन झाल्यानंतर शिक्षक प्रत्यक्ष विषय विवेचनास प्रारंभ करतात. विषय विवेचनामध्ये प्रकट वाचन व स्पष्टीकरण यांचा अंतभाग केला आहे. प्रकट वाचन करण्याचे कारण म्हणजे भाषे सारख्या विषयाचे पाठ कूळे वाचू शकतात. परंतु त्यातील पूर्णिआशय समजू शक्तीलच असे नाही. म्हणून शिधकांनी आवाजाच्या योग्य त्या वट उतारासह वाचने करणे आवश्यक आहे. प्रश्नार्थक वाक्ये, उदगारवाचक वाक्ये योग्य त्या आवाजातच उच्चारली असता त्यांचा योग्य परिणाम होतेव.

त्याचपूर्माणे विषय विवेचन यामध्ये कांही अवघड संकल्पना, संबोध स्पष्ट करू सांगावे लागताते. उदा. - प्राणवायू हेच नांद देणे योग्य का आहे । तर त्या वायू वाचून आपला प्राण राहूच शकरणार नाही आपली श्वसन संस्था बंद पडेल. हे विवेचन म्हणजे त्या विषयाचे विवेचन झाले .

३] रुचनात्मक शिक्षक कृति समारोप - पाठ्य मुद्घानंतरचा समारोप खिंवा आढावा - विषयांश समारोप :-

यामध्ये शिक्षक प्रत्येक छोटा पाठ्य मुद्घा समजौदून तांचितल्यानंतर त्या मुद्घाविषयी आपण काय शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेतात. त्याला समारोप हा पाठ्य मुद्घांचा असे म्हणतात .

उदा. - आता आपण प्राणवायूची आवश्यकता, प्राणवायू हेच नांव कसे सार्थ आहे हे पाहिले .

४] अपेक्षात्मक शिक्षक कृति सज्जता प्रवर्तन प्रश्न :-

या कृतिमध्ये शिक्षक सज्जता प्रवर्तनाचे प्रश्न विचारतात तसेच हेतु प्रश्न फलकावर लिहितात. पूर्वज्ञानावर आधारीत प्रश्न विचारतात.

उदा. - आपण इवासोच्छवास करताना नेमके काय करतो. प्रकट वाचनानंतर साधारणपणे मुलांना पाठाविषयी काय कल्पना आली आहे हे पहाण्यासाठी हेतु प्रश्न हिहिला जातो.

५] अपेक्षात्मक शिक्षक कृति विषय विवेचन प्रश्न :-

विषयाचे विवेचन करतांना शिक्षक मध्येच कांही प्रश्न विचारल विद्यार्थ्याचि अवधान केढीत ठेवण्याचे प्रयत्न करतात किंवा असा संवेदन लक्ष्यातील बदल केल्याने कार्मिध्ये समतनता येते. म्हणून विषय विविचन करीत असतनाना शिक्षक मधूनच प्रश्न विचारतात.

ददा. - प्राणवायूची आवश्यकता, उपयुक्तता, त्याचा आढळ समजावून दिल्यानंतर शिक्षक प्रश्न विचारतील.

प्राणवायू कोठे आढळतो १ हवेतील प्राणवायूचे प्रमाणे साधारणपणे किती असते १

६] अपेक्षात्मक शिक्षक कृति समारोप, मुल्यमापन, आढावा, स्वाध्याय इ-

संपूर्ण पाठाचे विवेचन झाल्यानंतर पाठाच्या शेवेटच्या वेळामध्ये आज आपण काय शिकलो याचा आढावा घेतला जातो किंवा आज शिकलेल्या भागापैकी किती भाग विद्यार्थ्यांना समजला आहे हे

हे पहाण्यासाठी कांही प्रश्न विचारले जातात. त्यांना मूल्यमापनाचे प्रश्न म्हणात. अशा प्रश्नामध्ये विविधता असते. शिवाय शिक्षक यावेळी विद्यार्थ्यांना कोणतेही प्रबलन देत नाहीत. असे प्रश्न हे शिक्षकाला त्याच्या प्रत्याभरणासाठी उपयुक्त ठरतात.

उदा. -

- १] हेतील प्राणवायूचे प्रमाणे असते.
- २] प्राणवायू मिळाला नाही तरी प्राणी जगू शकतात। ऐरे किंवा खोटे सांगा.
- ३] प्राणवायू कोठे कोठे आढळतो १ इ. अशा प्रकारचे विविध प्रश्न तयार करून मुलांचे मूल्यमापन करतो येते. त्याचबरोबर कांही देळा सुध्दा शिक्षक संपूर्ण पाठाचा आढावाही घेऊ शकतात. या कृतिया नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घरून अभ्यास करून येण्यासाठी स्वाध्याय देतात. या सर्व गोष्टीचा समावेश अपेक्षात्मक शिक्षक कृति समारोप यामध्ये केला जावे.

५] पर्यायी शिक्षक कृति :-

वरील कृतिच्या शिवाय शिक्षकाला आणखी कांही गोष्टीचे नियोजन करताना विचार करावा लागतो. त्यांना पर्यायी कृति म्हणतात. खादी कृति केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. खादी अवघड संकल्पना स्पष्ट झाली नाही. तर प्रथम केलेल्या कृतिच्या शिवाय केली जाणारी दुसरी कृति म्हणजे पर्यायी कृति होय. अशा वेळी शिक्षकाला ह्या पर्यायी कृतियाही नियोजनात विचार करावा लागतो.

उदा. -

भोपाळच्या वायुगळतीच्या दृष्टिनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. असे विवेचन केल्यानंतर विधार्थी पुढील प्रश्नाला योग्य उत्तर देऊ शकला पाहिजे.

वायुगळतीमुळे मृत्युमुखी पडण्याचे कारण काय १

समजा तो उत्तर उठा शकला नाही तर त्या विधध्यांना वायुगळतीचा व मृत्युमुखी पडण्याचा संबंध काय आहे हेच समजले नाही हे स्पष्ट होते. म्हणून ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वायुगळतीमधून गळणारा विषारी क्लोरीन वायू होता. तो आपल्या श्वसनास हानिकारक आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात हवेमध्ये भेसळ झाल्याने हवेवाटे तो लोकांच्या श्वासोच्चसात जाऊ त्यांना त्रास होऊ लागला व हवेतील त्यांचे प्रमाणे प्राणवायूपेक्षा वाढल्याने लोकांना प्राणवायू असैवी गुदमस्तू जावे लागले. अशापुकारचे केंद्रे विवेचन किंवा केंद्री करति एकच संकल्पना स्पष्ट करण्यासाठी केली जाते. तेव्हा ती शिक्षकांची पर्यायी कूर्ती ठरते.

८] अशाब्दिक शिक्षक कूति :-

यामध्ये फ्लक लेखन, प्रयोग दिग्दर्शन, छनकाशा दर्शन, अध्यापन साहित्याचे प्रदर्शन, आधार प्रणालीचे प्रदर्शन इत्यादि कूतिचा समावेश होतो. ह्या कूति करीत असताना शिक्षकांनी बोलण्याची आवश्यकता नसते. म्हणून त्यांना अशाब्दिक शिक्षक कूति असे नांव दिले आहे.

९] प्रतिसादात्मक विधार्थी कूति :-

कार्मिध्ये अध्यापन करीत असताना विधार्थी शिक्षक यामध्ये विविध

आंतरकृया चालत असतात. फ्लॉडरच्या मते कार्ड्यापनात चालणा-या दवा प्रमुख आंतर कृया आहेत. त्यापैकी विधार्थी शिक्षक ही आंतर कृया महत्वाची ठरते. यामध्ये शिक्षकांनी विचारलेल्या पृश्नांना विधार्थी प्रतिसादाच्या स्पाने उत्तर देतो. तेव्हा पाठाचे चलन पुढे जाण्यास मदत होते. यामध्ये विधार्थ्यांकून अपेक्षात्मक कृति असल्याने प्रामुख्याने पृश्नांची उत्तरे अपेक्षीत असतात. उदा. - प्राणवायू कोठे आढळतो ? यापूर्माणे उत्तर प्राणवायू हवेमध्ये, पाण्यामध्ये थोडया प्रमाणात व प्रयोगशाब्देत तयार केल्यानंतर आढळतो. असे आले तर शिक्षक पुढे अध्यापनास सुरवात करतात, परंतु आले नाही तर कदाचित शिक्षकाला पुन्हा विषय विवेचन करावे लागते. किंवा उपपृश्न विचारून मुळ पृश्नाचे उत्तर काढून घ्यावे लागते .

आतापर्यंत विवेचन केलेल्या सर्व कृति या प्रत्यक्ष कार्ड्यापनात अंतर्भूत असलेल्या असा आहेत. परंतु याशिवाय कार्ड्यापनात अंतर्भूत नसलेल्या असा नियोजनामध्ये विचारक कराव्या लागणा-यां कृति आहेत. त्या म्हणजे १] नियोजनात्मक कृति . २] प्रयोजनात्मक कृति .

१०] नियोजनात्मक कृति :-

ही कृति प्रत्यक्ष कार्ड्यापन करीत असतांना घडत नाही. तर नियोजन करतांना पाठ टाचण काढतातना शिक्षक कांही नियोजित कृति छरवित असतात किंवा नियोजन करीत असतात. त्या नियोजनात्मक कृति म्हणता येतील . उदा. -

उदा. :-

मी पाठ टाचणात उघडीष्टये व स्पष्टीकरणे लिहिन. मी फ्लकारवर या मुद्याची लेखन करेन किंवा वर्गामध्ये ज्या अध्यापन साहित्याचा वापर करावा लागणार आहे तो त्या त्या नियोजित वेळेत करेन. इ. जेव्हा शिक्षक हीं गोष्ट अशा पद्धतीने लिहिन असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्या त्या सर्व कृति नियोजनात्मक म्हणता येतील. या नियोजनामध्ये मानसिक नियोजन व लिखीत नियोजन असे दोन भाग येतात. मानसिक नियोजनामध्ये शिक्षक मनामध्ये आपण कोणत्या कृति करणार आहोत त्याचा आराखडा काढतात व त्यापुमाणे कृति करतात. लिखीत नियोजन म्हणजे अग्रामध्ये पाठ टाचण लिहित असतनाना शिक्षक कृतिमध्ये शिक्षक फ्लकावर लिहितात. विषयांश लिहितात. उघीष्टे लिहितात इ. चा आलेख असे जेव्हा उल्लेख येतात वेव्हा त्या लिखित नियोजनात्मक कृति होतील.

११] प्रयोजनात्मक कृति -

जेव्हा आपण खादी कृति का करणार आहोत त्याची कारण मीमांसा देतो किंवा त्या कृतिये प्रयोजन काय हे सांगतो त्याकेबी ती कृति प्रयोजनात्मक कृति परंतु वर्गाध्यापनात अंतर्भूत नसलेली कृति असतो. उदा. - उपयोजन कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांना नकाशामध्ये खादे ठिकाण दाखविणेत सांगणे किंवा नकाशा भरणे हे सांगण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना स्थाचे ज्ञान कितपत झाले आहे हे जाणून घेण्यासाठी मी असे सांगितले किंवा विद्यार्थ्यांना स्वाध्याय देण्याचे कारण म्हणजे त्यांनी घरी स्वतः अभ्यास करावा. किंवा

मूल्यमापनाचे प्रश्न विचारण्याचे कारण असे की मी शिकविलेला भाग विधार्थ्यर्ना कितपत समजला आहे हे पडताळून इच्छाण्यासाठी मी हे प्रश्न विचारणार आहे इ.

या विचार वर्गीकरण गटपद्धती या साधनाचे गट पुढील प्रमाणे मांडता येतील .

- १] सज्जता पृवर्तन.
- २] विषय विवेचन.
- ३] विषयांश समारोप.
- ४] सज्जता पृवर्तन प्रश्न.
- ५] उ विषय विवेचन प्रश्न.
- ६] समारोप.
- ७] पर्यायी कृति.
- ८] अशाब्दिक कृति.
- ९] प्रतिसाद.
- १०] नियोजन.
- ११] प्रयोजन.

संशोधनाची कार्यवाही :-

प्रत्युत संशोधनाची कार्यवाही पुढील पाय-यांमधून केली आहे .

- १] सर्वेक्षणासाठी निवडलेल्या १५ छात्राध्यापकांना उद्बोधनासाठी आमंत्रीत केले. उद्बोधनामध्ये सर्वेक्षणाचा हेतू कार्यपद्धती स्पष्ट केली. प्रकट विचारांच्या तंत्राची तोँड ओळख उदाहरण व नमुने देऊ करण्यात आली विद्यार्थीं शिक्षकांच्या शंकाचे निरसन केले व पुढील कार्यक्रमाचा आराखडा केला.

२] महाविद्यालयाच्या नेहमीच्या सराव पाठाच्या कार्यक्रमाचा आराखडानुसार ज्या ज्या वेळी छात्राध्यापकाचे पाठ लागले त्यावेळी त्या त्या छात्राध्यापकांनी शाळेत जाऊ घटक आणले.

३] त्या घटका संदर्भात पाहिले पाठ टाचण करतानाचे प्रकट विचार संशोधिकेने धवनिमुद्रीत केले.

४] प्रत्येक पाठ घेताना त्या विद्यार्थीं शिक्षकाच्या पाठाचे अध्यापक प्रक्रिया परिणामकारकतेच्या मूल्यमापन श्रेणीनुसार निरिक्षण केले.

संपूर्ण कार्यक्रमाची दिनवार माहिती सारसी क्रमांक ४-१ मध्ये जोडलेली आहे.

सारणी क्रमांक - ३.१

अ. क्र.	विधायिका नाव	तात्सिका	पाठाची तारीख	पाठनियोजनाचे प्रकट- निरीक्षण- विचार तारीख
१.	लाड बी. सु.	४	२७.११.९२	२४.११.९२
२.	केतरे आर. सु.	३	२८.११.९२	२८.११.९२
३.	भालेराव बी. के.	२	२.११.९२	२७.११.९२
४.	व्यवहारे आर. सु.	१	३.१२.९२	२८.११.९२
५.	कत्तवे बी. डी.	२	३.१२.९२	२८.११.९२
६.	जेतरे आर. सु.	२	१०.१२.९२	५.१२.९२
७.	दातीर जी. टी.	३	१०.१२.९२	६.१२.९२
८.	पानवळ पी. सु.	४	१०.१२.९२	६.१२.९२
९.	बागूल सु. पी.	२	११.१२.९२	७.१२.९२
१०.	लोखंडे सु. सु.	४	११.१२.९२	७.१२.९२
११.	चिंतामण सु. आर.	२	१२.१२.९२	८.१२.९२
१२.	दलवी आर. सु.	३	१२.१२.९२	८.१२.९२
१३.	गायकवाड पी. डी.	१	१३.१२.९२	९.१२.९२
१४.	यादव सु. के.	२	१५.१२.९२	१३.१२.९२
१५.	लोटे बी. डी.	१	१८.१२.९२	१४.१२.९२

या सारणीवरम संशोधन कायाचि आयोजन लक्षांत येते. अशा या महिन्याच्या काळावधीत संपूर्ण संशोधनासाठी आवश्यक ती माहिती गोळा केली. त्या सर्वेक्षणाच्या आधारे खालील सामुग्री मिळाली.

- १] १५ विद्यार्थी शिक्षकांचे पाठ नियोजनाच्या वेळ्ये प्रकट विचारांच्या ध्वनिमुद्रणाच्या १५ ध्वनिप्रिती .
- २] १५ विद्यार्थी शिक्षकांची पाठ टांचणे.
- ३] १५ पाठ निरीक्षणाचे गुणांक.
- ४] ध्वनिप्रिती ऐकून उतराविलेले प्रकट विचार.
- ५] स्वयंमूल्यमापन श्रेणीच्या आधारे १५ पाठ टांचणांचे मूल्यमापन गुणांक.

या सर्व सामुग्रीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन प्रकरण घार मध्ये केलेले आहे.

सामुग्रीचे विश्लेषण आणि परीक्षण.

४.१ प्रत्युत अभ्यासाची उद्दिष्टे

४.२ उद्दिष्टांनुसार विभाग

४.२.१ विभाग १ अ

४.२.२ विभाग १ ब

४.२.३ विभाग १ क

४.२.४ विभाग २ अ

४.२.५ विभाग २ ब

४.२.६ विभाग २ क

४.२.७ विभाग ३.१ अ

४.२.८ विभाग ३.२ ब

४.२.९ विभाग ३.३ अ

४.२.१० विभाग ३.४ ब

४.३ संशोधनाचे निष्कर्ष व मछल्य.

४.४ समारोप.